

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या
जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक :- जिपब- ४८१७/प्र.क्र.२६६/आस्था-१४

२५- मझबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट,

मंबई-४०० ००१,

दिनांक : १२ सप्टेंबर, २०१७

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक जिपब ४८१७/ प्र.क्र. ७ /आस्था १४ दि. २७/२/२०१७
- २) शासन निर्णय क्रमांक जिपब ४८१७/प्र.क्र.२६६/आस्था.१४, दि.३१/०५/२०१७

प्रस्तावना -

जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हांतर्गत बदल्याबाबत दि.२७/०२/२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले असून मा. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध रिट याचिकामुळे संदर्भाधीन शासन निर्णयान्वये सदर बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि.३०/६/२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. परंतु अद्याप बदली प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही.

सध्या जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या जिल्हांतर्गत सर्वसाधारण बदल्याकरिता दिनांक २७/०२/२०१७ च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या धोरणामध्ये शिक्षकांच्या कमीत कमी बदल्या करण्याचे दृष्टीने तात्पुरत्या स्वरूपात केवळ चालू शैक्षणिक वर्षाकरता खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. या बदलाव्यतिरिक्त सदर शासन निर्णयातील अन्य तरतूदी कायम असतील. सदरचा दिनांक २७/०२/२०१७ चा शासन निर्णय सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्ष व पुढील कालावधीसाठी आहे तसाच लागू राहिल.

शासन निर्णय-

१. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षामध्ये फक्त खालील संवर्गांच्याच बदल्या करण्यात येतील.
 - अ) विशेष संवर्ग भाग-१,
 - आ) विशेष संवर्ग भाग-२,
 - इ) बदली अधिकार प्राप्त शिक्षक (ज्यांना वरील शासन निर्णय दिनांक २७/०२/२०१७ नुसार बदलीचा अधिकार प्राप्त झालेला आहे.)
 - ई) वरील अ आ इ मधील शिक्षकांच्या बदल्यामुळे विस्थापित होणाऱ्या शिक्षकांच्या पदस्थापना.
 - उ) रिक्त जागांचे समानीकरण (जिल्ह्यांतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेच्या अनुषंगाने सर्व शिक्षक समान पध्दतीने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.)
२. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात इतर शिक्षकांच्या विनंती बदल्या केल्या जाणार नाहीत.
३. प्रशासन बदली पात्र शिक्षकांमधील जे कधीही अवघड क्षेत्रात गेले नाहीत अशा बदली पात्र शिक्षकांची जेष्ठता यादी तयार करील. या जेष्ठता यादीमधील शिक्षकांची संख्या त्या त्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या दीडपट असावी. तसेच या यादीत बदलीसाठी निव्वळ रिक्त पदे व वरील विशेष संवर्ग भाग १ व २ मधील शिक्षकांच्या बदल्यामुळे ज्या रिक्त जागा (created vaccency) निर्माण होणार आहेत त्या जागांचा समावेश

या यादीत असेल. बदली अधिकार प्राप्त यादीतील कर्मचारी या यादीतील शाळा निवडू शकतील. हया वर्षी कमीत कमी बदल्या होण्याच्या दृष्टीकोनातून हे बदल या वर्षापुरते करण्यात येत आहेत. जर बदली पात्र शिक्षकांची वरीलप्रमाणे यादी करताना, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या दिडपट शिक्षक मिळाले नाही तर, जे बदलीपात्र शिक्षक पूर्वी अवघड क्षेत्रात काम केलेले आहे, व ज्यांची सेवा सर्वसाधारण क्षेत्रात जास्त झाली आहे अशा सर्वसाधारण क्षेत्रात जास्त सेवा झालेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांची नावे ज्येष्ठता यादीत घेण्यात यावी.

४. समान रिक्त जागा ठेवण्याच्या धोरणानुसार अतिरिक्त ठरलेल्या बदलीपात्र शिक्षकांची त्या शाळेतून ज्येष्ठतेप्रमाणे बदली करण्यात येईल.
५. विशेष संवर्ग भाग-१, विशेष संवर्ग भाग-२ व बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदलीमुळे जे बदली पात्र शिक्षक विस्थापित होणार आहेत तसेच वरील अनु. क्र. ४ नुसार समानीकरणाच्या धोरणानुसार जे शिक्षक त्या शाळेतून बाहेर येणार आहेत त्या शिक्षकांच्या बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे होतील व त्यांना देखील उपलब्ध रिक्त जागा मधून शाळांची निवड करता येईल.
६. विशेष संवर्ग भाग-१, विशेष संवर्ग भाग-२ आणि बदली अधिकार पात्र शिक्षक व त्यांच्या बदल्यामुळे विस्थापित झालेले शिक्षक यांच्या बदल्या संगणकीय प्रणाली द्वारे करण्यात येतील.
७. सदर कार्यवाही दि.३०/९/२०१७ पर्यंत करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०८२८१८०१४३८०२० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रि.शं. कांबळे)

अवर सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग

प्रति,

- १) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
- ३) मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
- ४) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ५) सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ६) मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अपरमुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- १०) उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
- ११) माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित.
- १२) सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग
- १३) निवड नस्ती कार्या क्र.आस्था-१४, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.